



महाराष्ट्र शासन  
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

८ वा मजला, न्यू एक्सलसियर  
इमारत, ए.के. नायक मार्ग, फोर्ट,  
मुंबई - ४००००१.

दुरध्वनी : ०२२-२२०१६१५९  
वेबसाईट : <http://www.mahacet.org>  
ई-मेल : [maharashtra.cetcell@gmail.com](mailto:maharashtra.cetcell@gmail.com)

क्र. रासाप्रपक/कृशिप्र-१३१९/EWS/CAP/१३५७

दिनांक : २४/१२/२०२०

परिपत्रक क्रमांक -१

विषय : पदवी प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) प्रमाणपत्र / जात पडताळणी प्रमाणपत्रा (Caste Validity Certificate - CVC) संदर्भात आणि उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (Non Creamy Layer - NCL) प्रमाणपत्र दाखल करणेबाबत.....

- संदर्भ : १) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई क्र. बैठक-२०२०/  
प्र.क्र.१३९/तांशि-४, दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२०
- २) सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. राआधो४०१९/प्र.  
क्र.३१/१६-अ, दिनांक २३ डिसेंबर, २०२०.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी), बी. एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या), बी. एस्सी. (ऑनर्स) (वनविद्या), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. टेक. (अन्नतंत्रज्ञान), बी. एस्सी. (ऑनर्स) (सामाजिक विज्ञान), बी. टेक (जैवतंत्रज्ञान), बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) आणि बी. एफ. एस्सी. (मत्स्यविज्ञान) ह्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दिनांक ०९/१२/२०२० पासून ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहेत.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ०९/०९/२०२० रोजीच्या अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेता आणि सामान्य प्रशासन विभागाचा क्र. राआधो४०१९/ प्र.

क्र.३१/१६-अ, दिनांक २३ डिसेंबर, २०२० शासन निर्णय विचारात घेवून सदर प्रवेश प्रक्रिये अंतर्गत सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील (SEBC) उमेदवारांना सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) प्रमाणपत्र देण्यास मान्यता मिळाली आहे.

तसेच संदर्भ क्रमांक २, शासन पत्र विचारात घेता खालील कार्यपध्दती निश्चित करण्यात येत आहे.

- १) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील (SEBC) आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) प्रमाणपत्र नसल्यास ज्या उमेदवारांनी सदर प्रमाणपत्र मिळण्याकरीता अर्ज सादर केलेला आहे अशा उमेदवारांनी त्याबाबतची पावती Upload करावी. या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या आरक्षित प्रवर्गात ग्राह्य धरून पहिली ऑनलाईन प्रवेश फेरी राबविण्यात येईल. परंतु या उमेदवारांनी सदर ऑनलाईन प्रवेश फेरीच्या रिपोर्टिंगच्या अंतिम तारखेपर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) प्रमाणपत्र रिपोर्टिंगच्या वेळी संबंधित महाविद्यालयाकडे सादर करावे. अन्यथा संबंधित महाविद्यालय प्रवेशाचे वाटप रद्द करेल आणि सदर उमेदवारास पुढील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरण्यात येईल.
- २) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील (SEBC) आणि खुल्या प्रवर्गाच्या ज्या उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) प्रमाणपत्र मिळण्यासाठीची पावती Upload केलेली आहे आणि पहिल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप झालेले नाही अशा उमेदवारांनी पहिल्या ऑनलाईन प्रवेश फेरीच्या रिपोर्टिंगच्या अंतिम दिनांकापर्यंत (EWS) प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना त्याच्या लॉगिनद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) प्रमाणपत्र Upload करता येईल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) प्रवर्गात ग्राह्य धरण्यात

येईल. अन्यथा पुढील प्रवेश फेऱ्यांकरीता खुल्या प्रवर्गात ग्राहय धरले जाईल.

अशीच कार्य पध्दती जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity Certificate - CVC) आणि उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (Non Creamy Layer - NCL) प्रमाणपत्राबाबत अनुसरण्यात येईल.

वरील बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी आणि महाविद्यालयांनी नोंद घ्यावी.

-सही/-

(चिंतामणी जोशी) भा.प्र.से.

आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी,  
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई

प्रति,

१. सर्व संबंधित उमेदवार
२. सर्व कृषी व संलग्न महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता / प्राचार्य.

प्रत :

१. मेसर्स महा-आयटी, ३ रा मजला, Apeejay House, दिनशॉ वाच्छा रोड, के.सी. कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई -४०० ०२०. यांना सूचित करण्यात येते की, सदरचे परिपत्रक त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दयावे व परिपत्रकामधील कार्यपध्दतीनुसार संगणक प्रणालीमध्ये / विद्यार्थी आणि महाविद्यालयाला लॉग ईन मध्ये आवश्यक त्या सुविधा त्वरित उपलब्ध कराव्यात.
२. मा. महासंचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना माहितीकरीता.